

अखेरच्या स्थानी घसरण; प्रज्ञानंद दुसऱ्या स्थानावर गुकेश कार्लसनकडून पराभूत

पीटीआय, ओस्लो

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या मॅग्नस कार्लसनने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत जोरदार पुनरागमन करताना पारंपरिक (क्लासिकल) प्रारूपातील जगज्जेत्या दोम्मागजू गुकेशला पराभूत केले. त्यामुळे युवा भारतीय खेळाडू गुणतालिकेत आता टाळला पोहोचला आहे. तर, आर. प्रज्ञानंदने व्हिन्सेंट केमेरला ‘आमगिडॉन’ डावात पराभूत करीत दुसरे स्थान कायम राखले.

सात वेळा नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱ्या कार्लसनने संथ सुरुवात केल्यानंतरही जोरदार पुनरागमन केले. या विजयामुळे त्याने तीन गुणांची कमाई केली आणि त्यामुळे तो अखेरच्या स्थानावरून चौथ्या स्थानी पोहोचला. दुसरीकडे, पराभवानंतर निराश झालेल्या गुकेशने मुख्य द्वारापासून जाणे टाळले आणि पाठच्या दरवाजाने तो बाहेर निघून गेला. स्पर्धेच्या टिकाणी मोठ्या संख्येने चाहते त्याच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत होते. चौथ्या फेरीनंतर अलिरेझा फिरझा शीर्ष स्थानी आहे. फिरझाला अमेरिकेच्या वेस्ली सोकडून स्पर्धेतील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. वेस्लीने पारंपरिक प्रारूपातील लढत बरोबरीत राहिल्यानंतर ‘आमगिडॉन’



सलग तीन दिवसांचा खराब खेळ आणि वेळेच्या दबावामुळे मी थकलो होतो. डावाची सुरुवात अपेक्षेनुसार राहिली आणि त्यामुळे मी समाधानी होतो. मी गुकेशची सुरुवातीची चाल पाहून आश्चर्यचकित झालो. त्यानुसार डाव बरोबरीत राहील असा माझा अंदाज होता. गुकेश आघाडी मिळविण्याच्या दिशेने खेळत होता. मात्र, त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आणि मग मी सामन्यावर नियंत्रण मिळविले. - **मॅग्नस कार्लसन**.

महिला गटात दिल्याचा पराभव

● महिला गटात भारताच्या दिव्या देशमुखला सलग ‘आमगिडॉन’ डावातील विजयानंतर प्रथमच पराभूत व्हावे लागले. अँला मुझिचुकने तिला नमविले. ● या पराभवामुळे विश्वचषक विजेत्या दिव्याची ५.५ गुणांसह

तिसऱ्या स्थानी घसरण झाली. कोनेरु हम्पीचा स्पर्धेतील संघर्ष सुरू आहे. ● हम्पीला झू जिनेरकडून ‘आमगिडॉन’ डावात पराभूत व्हावे लागले. ती सहा खेळाडूंमध्ये सध्या अखेरच्या स्थानी आहे.

महिला गटात बिबिसारा असाउबायेवा सात गुणांसह शीर्ष स्थानी आहे.

● तिच्यानंतर मुझिचुक, दिव्या आणि जिनेर यांचे ५.५ गुण आहेत. जू वेक्जूनचे चार गुण आणि हम्पीचे तीन गुण आहेत.

डावात त्याला नमविले. पराभवानंतरही फिरझाला एक गुण मिळाला. आता ८.५ गुणांसह तो शीर्ष स्थानावर आहे.

स्थानावर आहे. केमेरच्या खात्यात चार गुण असून जगज्जेता गुकेश ३.५ गुणांसह सर्वात तळाशी आहे.

विनेशचा निवड चाचणीतील सहभाग निश्चित सर्वोच्च न्यायालयाकडूनही ऑलिम्पिकपटूला दिलासा

नवी दिल्ली : उच्च न्यायालयापाठोपाठ शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने देखील कुस्तीगीर विनेश फोगटच्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीतील सहभागावर शिक्कामोर्तब केले. त्याचवेळी भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या याचिकेसंदर्भात तिच्याकडून उत्तराची देखील मागणी केली आहे. विनेशला सहभागी करून

घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला ‘डब्ल्यूएफआय’च्या वतीने सर्वोच्च न्यायालयाने आह्वान देण्यात आले होते. आशियाई स्पर्धेसाठी महिलांची निवड चाचणी शनिवारी नवी दिल्ली येथे होणार आहे.

न्यायाधिश नरसिंहा आणि आलोक अराध्ये यांच्या खंडपीठाने या संदर्भातील याचिकेवर विनेशला सहभागी करून घेण्याचा आदेश

दिला. यापूर्वी अनेकदा देशाचे नाव उंचावलेल्या विनेशला निवड चाचणीपासून दूर ठेवणे योग्य नाही, असे म्हणताना न्यायालयाने क्रीडा क्षेत्रातील वादासंदर्भात सातत्याने होणाऱ्या न्यायालयीन हस्तक्षेपाबाबत चिंता देखील व्यक्त केली. त्यासाठी खेळ्याच्या संपूर्ण कार्यपद्धतीला वेठीस धरणे योग्य नाही, अशी टिप्पणी देखील न्यायालयाने केली आहे.

श्वीअॅटिकची चौथ्या फेरीत धडक

पॅरिस : इगा श्वीअॅटिक हिने आपली दमदार आगेकूच कायम राखताना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. श्वीअॅटिकने आपल्या देशाच्या मॅगंडा लिनेट्टेचा ६-४, ६-४ असा सहज पराभव केला.

पुरुष एंफेरीत पॅरिसमधील अती उष्माचा त्रासाने ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासला देखील हारणार केले. इटलीच्या मॅटेओआन्तॅलॅडिने ७-६(७-२), ५-७, ६-३, ६-२ असा विजय मिळवला.

punjabnational bank

Together for the better

ए.आर.एम.बी. मुंबई सिटी

यू.बी.आय. टॉवर, 6 वा मजला, 25, सर पी. एम. रोड,
फोर्ट, मुंबई - 400 001

ई-मेल : cs6041@pnb.bank.in

सरफेसी कायद्यांतर्गत तारण मालमत्तेच्या विक्रीबाबत विक्री सूचना

सिक्विरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्विरिटी इंटेस्ट्रेट अँक्ट, 2002 तसेच सिक्विरिटी इंटेस्ट्रेट (एन्फोर्समेंट) नियम, 2002 मधील नियम 8(6) मधील तरतुदीनुसार तारण मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना

याद्वारे सर्वसामान्य जनतेस तसेच विशेषतः कर्जदार व हमीदार यांना सूचित करण्यात येते की, खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता या सुरक्षित कर्जदाल्याकडे तारण/गहाण ठेवण्यात आलेल्या असून, सदर मालमत्तेचा रचनात्मक / प्रत्यक्ष / सांकेतिक ताबा बँकेच्या / सुरक्षित कर्जदाल्याच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. संबंधित कर्जदार व हमीदार यांच्याकडून बँकेस येणे असलेल्या थकबाकीच्या वसूलीसाठी खालील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या दिनांकास सदर मालमत्तांची “ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत”, “जे आहे तसे” आणि “जे काही उपलब्ध आहे त्या स्वरूपात” या अटी व शर्तीवर विक्री करण्यात येणार आहे. संबंधित मालमत्तेसमोरील राखीव किंमत तसेच इसार देव रक्कम (ईएमआईडी) खालील तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे राहिले.

तारण मालमत्तेचे वेळापत्रक

अ. क्र.	कर्जदाराचे नाव, (फर्म / कंपनी) सह-कर्जदार / मालक / भागीदार / संचालक / हमीदार / गहाणदार यांची नावे	गहाण ठेवलेल्या स्थावर मालमत्तेचा तपशील / मालकाचे नाव (मालमत्तेचे गहाणदार)	A) सरफेसी कायदा, 2002 च्या कलम 13(2) अंतर्गत मागणी नोटीसीची तारीख B) कलम 13(2) नुसार धक्कित बाकी रक्कम + व्याज व इतर खर्च C) सरफेसी कायदा, 2002 च्या कलम 13(4) अंतर्गत ताबा घेण्याची तारीख D) ताब्याचे स्वरूप – सांकेतिक / प्रत्यक्ष / रचनात्मक	A) राखीव किंमत B) इसार देव रक्कम (ईएमडी) (ईएमडी जमा करण्याची अंतिम तारीख) C) बोली वाढ रक्कम	ई-लिलावाची तारीख / वेळ	सुरक्षित कर्जदाल्यास जात असलेल्या बोजा / भारांचे तपशील
1	ए आर एन बी मुंबई सिटी मे, स्पायडर फॅसिलिटीज प्रा. लि. (कर्जदार) श्री. विक्रम माधव तेलंग श्री. प्रतिभा विक्रम तेलंग	बेसमेंट परिसर क्र. 2, कॅनडा टॉवर अपार्टमेंट, प्लॉट क्र. 15, सॅन डेम्फोरेकेच्या खाली व सारस्वत बँकेजवळ, कॉलेज रोड, शरणगुरू ग्रंथक लिंक रोड, कॅनडा कॉर्नर, शरणगुरू गावठाण, नाशिक, महाराष्ट्र - 422005	A) 14/03/2023 B) रु.1,39,13,245.94 या तारखेला 28/02/2023 + पुढे व्याज आणि इतर C) 08/08/2023 D) प्रतीकाल्मक	A) रु. 1,09,80,000.00 B) रु. 10,98,000.00 23/06/2026 (संध्याकाळी 04:00 पर्यंत)	23/06/2026 सकाळी 11:00 ते 23/06/2026 संध्याकाळी 04:00 पर्यंत	माहित नाही

नियम आणि अटी

1. सदर विक्री ही सिक्विरिटी इंस्ट्रेट (एन्फोर्समेंट) नियम, 2002 मधील अटी व शर्ती तसेच खाली नमूद केलेल्या पट्टील अटी व शर्तीच्या अधीन राहिल.

2. सदर मालमत्तांची विक्री “ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत”, “जे आहे तसे” आणि “जे काही उपलब्ध आहे त्या स्वरूपात” या तत्वावर करण्यात येत आहे.

3. वरील अनुसूच्येमध्ये नमूद केलेल्या तारण मालमत्तेचा तपशील हा प्राधिकृत अधिकाऱ्यास उपलब्ध राहिलीनुसार नमूद करण्यात आलेला आहे. तथापि, या जाहीरनाम्यातील कोणतीही चूक, चुकीचे विधान किंवा वगळलेली माहिती याबाबत प्राधिकृत अधिकारी जबाबदार राहणार नाहीत.

4. सदर विक्री ही आवांस्ताधरीत प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत वरीलप्रमाणे <https://www.baanknet.com> या संकेतस्थळावरील ई-लिलाव प्लॅटफॉर्मद्वारे करण्यात येईल.

5. विक्रीच्या सर्विस्वर अटी व शर्तीसाठी कृपया www.baanknet.com तसेच www.pnbindia.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

6. संपर्क व्यक्ती : श्री. सुशील कुमार - 8420194674 श्री. पवन गुप्ते - 9423743110

7. वरील कोणत्याही स्थावर मालमत्तेसाठी बोली लावणाऱ्या बोलिलेदाराने निश्चित राखीव किंमतीपेक्षा वरील नमूद किमान वाढीव रक्कम जोडून बोलू लागणे आवश्यक राहिल.

टीप : संबंधित स्थावर मालमत्तेबाबत केड शॅडर / राज्य शासन / कोणत्याही वैधानिक प्राधिकरणाची कोणतीही थकबाकी असल्यास ती संबंधित ड्युटेडपुस अट क्लायमबी राहिल. कोणत्याही प्रकारची भूतकाळजीत / वर्तमान / भविष्यातील थकबाकी बँक वहात करणार नाही.

सरफेसी कायदा, 2002 मधील नियम 8(6) अंतर्गत 15 दिवसांची वैधानिक विक्री सूचना

दिनांक : 29/05/2026

स्थळ : मुंबई

स्वाक्षरी प्राधिकृत अधिकारी पंजाब नॅशनल बँक

	पंजाब नैशनल बँक ...भारसे का प्रतीक !	punjab national bank ...the name you can BANK upon !	अॅसेट रिक्व्हरी अँड मॅनेजमेंट शाखा, कोल्हापूर : ९९८२/१७, तळ मजला, राजाराम पुरी, ४ थी लेन, टकाळा, कोल्हापूर-४९६००८, फोन : ०२३१-२५२४०१७ ईमेल: cs8264@pnb.bank.in
--	---	--	---

स्थावर मालमत्तांच्या विक्रीकरिता विक्री सूचना

दि सिक्विरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्विरिटी इंस्ट्रेट अँक्ट २००२ आणि त्यासह वाचण्याच्या सिक्विरिटी इंस्ट्रेट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ मधील रूल ८(६) च्या अटीनुसार स्थावर मालमत्तांच्या विक्रीकरिता ई-ऑक्शन विक्री सूचना.

या ठिकाणी सर्वसाधारण जनतेस आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदारांना सूचना देण्यात येते की, खाली नमूद केलेल्या स्थावर मालमत्ता, ज्या सुरक्षित धनको (सिक्वयअर्ड क्रेडीटर) यांच्याकडे गहाण/बोज्याअंतर्गत आहेत आणि सुरक्षित धनको (सिक्वयअर्ड क्रेडीटर) बँकेचे अधिकृत अधिकारी यांनी सदर मालमत्तांचा रचनात्मक / प्रत्यक्ष / प्रतिकात्मक ताबा घेतला असून, त्या मालमत्तांची ‘**जे आहे जेथे आहे’**, ‘**जे आहे ते आहे**’ आणि ‘**तेथे जे काही आहे ते**’ या तत्वावर सुरक्षित धनको यांना कर्जदार आणि जामीनदारांकडून येणे असलेली रक्कम वसूल करण्यासाठी खाली नमूद केलेल्या तारखेनुसार विक्री करण्यात येणार आहे. राखीव किंमत व बयाणा रक्कम खाली नमूद केल्या आहेत.

लॉट क्र.	शाखेचे नाव	स्थावर मालमत्तेचे वर्णन	अ) सरफेसी अँक्ट २००२ च्या १३(२) अंतर्गत मागणी नोटीसीची तारीख	राखीव किंमत	ई-ऑक्शनची तारीख व वेळ
	खात्याचे नाव	गहाणदार / मालकाचे नाव (मालमत्तेचे गहाणदार) आणि सुरक्षित धनको यांना माहित असलेला बोजा	ब) दि. ३०/१२/२०२५ रोजी येणे रक्कम	बयाणा रक्कम	
	कर्जदार / जामीनदारांचे नाव आणि पत्ता		क) सरफेसी अँक्ट २००२ च्या १३(४) अंतर्गत ताब्याची तारीख	बोली वाढविण्याची किंमत	
			ड) ताब्याचा प्रकार – प्रतिकात्मक / प्रत्यक्ष / रचनात्मक		
१	शाखा : लातूर	रहिवासी गट नं. ४२, प्लॉट १३६, १३७, ग्रामपंचायत एच. नं. ७०२५, ७०२६, बाशीं रोड जवळ, राजे शिवाजी नगर, पाखर सांगवी, लातूर. मालक : मुक्ता माणे	अ) दि. ०५/१०/२०१९	रु. १८.९० लाख	दि.
२	जामीनदार : श्री. नामदेव माने, सौ. सुनिता भागवत मुकापुरे	बोजा – १,६४,३७,९२०/- – जीएसटी टॅक्स ऑफिसर, लातूर सी ००३	ब) रु. २,५५,२०,८७७.९६ अधिक त्यावरील व्याज	रु. १.८९ लाख	२३/०६/२०२६ स. ११.०० ते दु. ४.०० पर्यंत
		इंडस्ट्रीयल मिळकत-प्लॉट १, स/गट नं. ८९, गाव भुसाना हासेगाव रोड, औसा लातूर.	क) १०/०१/२०२०	रु. ०.१० लाख	
		बोजा – ६५,१०,०१५/- – जीएसटी टॅक्स ऑफिसर, लातूर सी ००३	अ) दि. ०५/१०/२०१९	रु. ११८.०० लाख	दि.
			ब) रु. २,५५,२०,८७७.९६ अधिक त्यावरील व्याज	रु. ११.८० लाख	२३/०६/२०२६ स. ११.०० ते दु. ४.०० पर्यंत
			क) १०/०१/२०२०	रु. ०.२५ लाख	
			ड) प्रत्यक्ष ताबा		

सदर विक्री सिक्विरिटी इंटरस्ट्रेट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ मध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या तसेच खाली नमूद केलेल्या शर्तीच्या अधीन राहिल. **नियम व अटी: १)** वर नमूद केलेल्या गहाण मालमत्तांची विक्री ई-ऑक्शनद्वारे ‘**जे आहे जेथे आहे**’ , ‘**जे आहे ते आहे**’ आणि ‘**तेथे जे काही आहे ते**’ या तत्वावर करण्यात येईल. **२)** वरील परिशिष्टात नमूद केलेल्या सुरक्षित मालमत्तांचा तपशील हा अधिकृत अधिकारी यांच्या उपलब्ध माहितीनुसार आहे, परंतु सदर जाहिरनाम्यातील कोणतीही चूक, चुकीचे निवेदन किंवा त्रुटी यांस अधिकृत अधिकारी उत्तरदायी असणार नाहीत. **३)** सदर विक्री खाली सही करणार यांच्याकडून <https://baanknet.in> या वेबसाईटवर नमूद केलेल्या ई-ऑक्शन प्लॅटफॉर्मद्वारे करण्यात येईल. **४)** विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी कृपया <https://baanknet.in> आणि www.pnbindia.in पहावी.

दिनांक : २९/०५/२०२६, स्थळ : कोल्हापूर

सरफेसी अँक्ट, २००२ च्या रूल ८(६) अंतर्गत वैधानिक विक्री सूचना

अभिजीत कतावरे, अधिकृत अधिकारी, पंजाब नॅशनल बँक (सुरक्षित धनको)

जागतिक निर्देशांकातील वजन घटल्याने

अखेरच्या १० मिनिटांत मोठी घसरण



भारताचे स्थान जे जुलै २०२४ मध्ये वाढून सुमारे २० टक्क्यांवर पोहोचले होते, ते या ताच्या पुनर्रचनेनंतर घसरून ११.२ टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे. हे वजन कमी झाल्यामुळे भारतीय बाजारातून विदेशी निधी बाहेर जाण्याची शक्यता आणखी वाढली आहे, ज्याचा फटका आज बाजाराला बसला. जवळपास ८,००० कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक काढून घेतली जाण्याचा अंदाज आहे. सत्रसमाप्तीला शेवटच्या अवघ्या १० मिनिटांत निर्देशांकात अकस्मात तब्बल ८५० अंशांनी घसरण

विस्तारली.

एल निनोच्या प्रभावाने होऊ घातलेल्या परिणामाबाबत गुंतवणूकदारांच्या सावधगिरीने पडझडित भर घातली. अखेरच्या तासातील समभाग विक्रीच्या दबावामुळे ‘सेन्सेक्स’ १,०९२.०६ अंशांनी घसरून ७४,७७५.७४ वर दिवसअखेर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजारचा ‘निफ्टी’ ३५९.४० अंशांची घसरण होऊन, २३,५४७.७५ पातळीवर बंद झाला. यंदा जून ते सप्टेंबर या काळावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे आणि अमेरिका-इराण युद्धबंदी कराराबाबतच्या अनिश्चिततेनेही बाजाराच्या नकारात्मकतेत भर घातली.

भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी जाहीर केलेल्या

अंदाजानुसार, यंदा देशात दीर्घकालीन सरासरीच्या ९० टक्केच पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतात पाऊस सामान्य असेल, मात्र देशाच्या उर्वरित भागात तो सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. ‘एल निनो’ च्या प्रभावामुळे संभवणऱ्या या धोक्यामुळे, इंधन दरवाढीसह आता अन्नधान्याच्या किमतीही वाढून महागाईच्या भडक्याची भीतीने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली.

अमेरिका आणि इराणमधील युद्धबंदी कराराच्या मुदतवाढीबाबत सुरुवातीला सकारात्मकता होती. मात्र अमेरिकेकडून अद्याप कोणतीही अधिकृत पु्ठे न मिळाल्याने जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या सावध पवित्रा घेतला. सप्ताहअखेरचे सत्र असल्याने देशांतर्गत गुंतवणूकदारांनी नवीन जोखीम घेणे टाळले.

पाचशे रुपयाच्या नोटांचेच प्राबल्य; बनावट नोटांच्या प्रमाणात २०.५ टक्के वाढ

फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली. मात्र, २०२५-२६ या वर्षात ‘कर्ज’ या श्रेणीतील फसवणुकीचा वाटा सर्वाधिक राहिला. विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षात मूल्याच्या दृष्टीने विचार केल्यास, बँकांना सर्वाधिक आर्थिक फटका जप वितरण श्रेणीतील फसवणुकीमुळेच

बसला आहे. बँकिंग व्यवस्थेत बनावट नोटा सापडण्याचे प्रमाण २०२५-२६ मध्ये ५.७ टक्क्यांनी वाढले असून, यात ५०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण सर्वाधिक आहे. एकूण जप झालेल्या बनावट नोटांची संख्या २,१७,३९६ (२०२४-२५)

वरून वाढून २,२९,७४६ (२०२५-२६) झाली आहे. बाजारात सर्वाधिक बनावट नोटा ५०० रुपये मूल्याच्या सापडत आहेत. गेल्या वर्षातील १,१७,७२२ नोटांच्या तुलनेत यंदा यात २०.५ टक्क्यांची वाढ होऊन हा आंकडा १,४१,९०७ वर पोहोचला आहे.

 बैंक ऑफ बड़ोदा Bank of Baroda			शाखा : सहकारनगर शाखा १०४, कृष्णा टॉवर, दर्गा रोड, सहकारनगर, छत्रपती संभाजीनगर	
मागणी सूचना				
प्राधिकृत अधिकारी यांनी खालील कर्जदार/जामीनदार यांना दि सेक्व्युरिटीजेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सेक्व्युरिटी इंटरस्ट्स अँक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार नोटीस पाठवून ६० दिवसांचे आंत खाली निर्देशित रक्कम भरण्यास कायदेशीर नोटीस पाठविली होती. परंतु सदरील नोटीस पोहच न होता व मागणीची पूर्तता न होताच परत आली. करीता हि प्रसिद्धी.				
अ. क्र.	कर्जदाराचे / जामीनदाराचे नांव	मागणी नोटीस दिनांक व मागणी रक्कम रु.	तारण मालमत्ता /संरक्षित संपत्ती	
१	सौ.मंगल शिशोर बिनोरकर	१६/०४/२०२६ १४,८४,१०१.४२ दि. १६/०४/२०२६ पर्यंत+त्यावरील व्याज	समन्याय्य गहाण असलेली रहिवासी मालमत्ता सौ.मंगल शिशोर बिनोरकर यांचे मालकीचा फ्लॅट क्र.०७, सारा स्वर्नांगण फेज-२, एक टाईप इमारत, दुसरा मजला, ई व एक टाईप इमारत, गट क्र.१३/१ व १५/११, मौजे गंगापूर जहांगीर, ता.जि.छत्रपती संभाजीनगर, चटई क्षेत्रफळ ४५.६४ चौ.मी. (बांधीव क्षेत्रफळ ४९.२६ चौ.मी.), चतु:सिमा. पुर्वेस : गट क्र.१५ ची जमीन पश्चिमेस : गट क्र.११ व १३ ची जमीन दक्षिणेस : गट क्र.१५ ची जमीन उत्तरेस : २४.०० मीटर रुंद रस्ता	
२	श्री.नरेंद्र पांडा आणि सौ.प्राची पांडा	१५/०५/२०२६ २४,४५,५८४.०० दि. १५/०५/२०२६ पर्यंत+त्यावरील व्याज	समन्याय्य गहाण असलेली रहिवासी मालमत्ता मौजे गंगापूर जहांगीर, ता.जि.छत्रपती संभाजीनगर येथील गट क्र.१३८/१ मधील प्रकल्प नावे “सारा आंगण बी-२, बी-३, सी-१ व सी-२ टाईप इमारत” मधील ‘सी-१’ टाईप इमारतीमधील श्री.नरेंद्र पांडा आणि सौ.प्राची पांडा यांचे मालकीचे युनिट क्र.०२, चटई क्षेत्रफळ ५७.४४ चौ.मी. व बांधीव क्षेत्रफळ ७९.०० चौ.मी., चतु:सिमा. पुर्वेस : अंतर्गत रस्ता दक्षिणेस : युनिट क्र.०१ पश्चिमेस : बाजुचा मार्जिनल समास उत्तरेस : युनिट क्र.०३	
उपरोक्त कर्जदार/जामीनदार यांना याद्वारे सूचित करण्यात येते की, प्राधिकृत अधिकारी सरफेसी कायद्याच्या तरतुदीनुसार तारण मालमत्ता /संरक्षित संपत्तीचा ताबा घेवून सदरील मालमत्ता लिलावाद्वारे विक्रीस काढतील तसेच जर कलम १३(२) नोटीसच्या तारखेपासून ६० दिवसांचे आत उपरोक्त धक्कावी बँकेच्या समाधानापर्यंत न फेडल्यात, बँकेस असलेल्या इतर कायदेशीर अधिकारांचा वापर करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. रोखण १३(१३) नुसार तुम्हास तारण मालमत्ता हस्तांतरण, विक्री करण्यास अथवा लीज वर देण्यास मनाई आहे.				
संरक्षित मालमत्तेच्या मुक्तीसाठी असलेल्या उपरोक्त कायद्यामधील कलम १३ (८) मधील तरतुदीमधे उपलब्ध असलेल्या वेळेसाठी कर्जदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी तािमेल न झालेली नोटीस खालील सही करणाऱ यांचे कडून घेतली जाऊ शकते, सदरील नोटीस ही स्थानिक भाषेतून सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे. सूचनेमधील अर्थ लावण्यासंबंधी काही प्रश्न उद्भवला तर इंग्रजी भाषा धरण्यात येईल.				
दिनांक : २९/०५/२०२६ ठिकाण : छत्रपती संभाजीनगर		(टिप : स्वर भाषांतर, तफावत पडल्यास मुळ इंग्रजी ग्राह्य)		
		सही /- प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बड़ोदा		अप्रेत

	शुभम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं. लि. कोर्पोरेट ऑफिस: ४२५, उद्योग विहार फेज ४, गुडगाव - १२२०२५ (हरियाणा) फोन : ०१२४-४२१२५३०/३१/३२, ई-मेल : customercare@shubham.co वेबसाइट : www.shubham.co
---	---

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

ज्याअर्थी निमनस्वाक्षरीकर हे शुभम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड (यापुढे शुभम असे म्हटले जाईल) यांचा अधिकृत अधिकारी आहे, यांनी सिक्विरिटायजेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्विरिटी इंटरस्ट्रेट अँक्ट, २००२ अंतर्गत आणि सिक्विरिटी इंस्ट्रेट (इन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ३ सहायचता कलम १३(१२) अंतर्गत रूपात आलेल्या अधिकारांचा वापर करून कर्जदारांना सदर नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम परत करण्याचे आवाहन करणारी मागणी नोटीस जारी केली आहे. कर्जद